

October 30, 2021

**BSE Limited.,**  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street,  
Mumbai 400 001.

Dear Sir(s),

**Sub: Compliance under Regulation 47 and Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“Listing Regulations”) – Newspaper Publications**

Pursuant to Regulation 47 and Regulation 30 of the Listing Regulations, please find enclosed newspaper publications for Extract of Unaudited Standalone & Consolidated financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2021, published in the following newspapers on October 30, 2021:

- i. The Free Press Journal in English language
- ii. Navshakti in Marathi Language

You are requested to take above information on your records

Thanking you,

For **DAI-ICHI KARKARIA LIMITED**

Ankit Shah  
Company Secretary & Compliance Officer

Encl: as above

tion-2: Asset-1) Pugalur HVDC station -Edayarpalayam (TRANSCO) 400kV (Quad) D/c transmission line along with associated at Pugalur HVDC Station & Edayarpalayam (TANTRANSCO)-natpet 400kV (Quad) D/c transmission line along with associated bays at natpet S/S (Pugalur HVDC - Edayarpalayam line and Edayarpalayam - natpet line are bypassed at Edayarpalayam S/S to make Pugalur HVDC - natpet line as an interim arrangement) and Asset-2) Pugalur (HVDC) (n) - Thiruvallam 400kV (Quad) D/C Transmission line along with associated bays and equipments at both ends and 2 nos. 80MVAR line reactors at Pugalur (HVDC Station) & 2nos. 63MVAR line reactors at vallam (existing 63MVAR Bus reactor at Thiruvallam shall be utilized as reactor in one circuit and second circuit shall have new 63 MVAR Line tor)

he beneficiaries of the above mentioned Transmission system are:  
 >TCL (b) APTRANSCO (c) KSEB (d) Tamil Nadu Generation and utility Corporation Ltd. (e) Electricity Dept. of Goa (f) Electricity Dept. of chery (g) APSPDCL (h) TSSPDCL (i) APCPDC (j) TSNIPDCL (k) COM (l) GESCOM (m) HESCOM (n) MESCOM (o) APESC (transmission Corporation of Telangana Limited (q) TNEB (r) APCCDL (NPDDL (l) MPPMCL (u) GUVNL (v) UT-DNH DD (w) CSEB (x) MPAK

Details:

Petition-1	Petition-2		
2 800kV 1500 MW D/C (Pole-IV) HVDC terminals each at Raigarh (HVDC Station) & Pugalur (HVDC Station)	Pugalur HVDC station-Edayarpalayam (TANTRANSCO) & Edayarpalayam (TANTRANSCO)-Udumalpet 400kV/400kV (Quad) D/C transmission line	Pugalur (HVDC Station) - Thiruvallam 400kV (Quad) D/C Transmission line	
Approved Capital (₹ Lakhs) (FR)	Rs. 148282.27 lakhs	Rs. 32201.75 lakhs	Rs. 117529.20 lakhs

Board of Directors of POWERGRID			
Responsible Officer (FR)	05.11.2019	16.02.2020	16.02.2020
Responsible Officer (D/C)	30.10.2021	13.07.2021	31.10.2021
Estimated Completion Cost (₹ Lakhs)	Rs. 126265.03 lakhs	Rs. 53696.22 lakhs	Rs. 135168.72 lakhs
Cost for year 2019-24 (₹ in Lakhs)	0.00	0.00	0.00
2020-21	0.00	0.00	0.00
2021-22	6776.92	4784.53	6919.89
2022-23	17014.58	6973.55	17461.78
2023-24	17525.10	7137.78	17976.78

copy of the application made for determination of tariff posted on the site of the applicant at [www.powergrid.in](http://www.powergrid.in)  
 suggestions and objections, if any, on the proposals for determination of tariff contained in the application be filed by any person, including theiciary before the Secretary, Central Electricity Regulatory Commission, 4<sup>th</sup> floor, Chandrakul Building, Janpath, New Delhi - 110 001 (or other s where the office of the Commission is situated), with a copy to the ant at the address of its corporate office within 30 days of publication of notice.

Gurgaon Sd/-  
 25.10.2021 CGM (Commercial)

**POWER GRID CORPORATION OF INDIA LIMITED**  
 (A Government of India Enterprise)  
 Office: 'Saudamini', Plot No. 2, Sector-29, Gurgaon-122001, (Haryana), Tel.-0124-2571700-719  
 Title: B-9, Qutab Institutional Area, Kalkaria Sarai, New Delhi-110016, Tel.-011-26560112, 26560121  
[www.powergrid.in](http://www.powergrid.in), CIN: L40101DL1989GO038121

**A Maharashtra PSU**

Fort Chambers "C", 65, Tamarind Lane, Fort, Mumbai - 400023

Date: October 29, 2021



# Dai-ichi Karkaria Limited

CIN : L24100MH1960PLC011681

Regd. Off. Liberty Building, Sir Vithaldas Thackersey Marg, New Marine Lines, Mumbai : 400 020

## EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2021

Particulars	Standalone		Consolidated			
	Quarter ended 30th Sept 2021 (Unaudited)	Half Year ended 30th Sept 2021 (Unaudited)	Quarter ended 30th Sept 2020 (Unaudited)	Quarter ended 30th Sept 2020 (Unaudited)	Half Year ended 30th Sept 2020 (Unaudited)	Quarter ended 30th Sept 2020 (Unaudited)
	(₹ Lakhs)	(₹ Lakhs)	(₹ Lakhs)	(₹ Lakhs)	(₹ Lakhs)	(₹ Lakhs)
Total Income from operations	2,576	6,042	2,437	2,576	6,042	2,437
Net (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(462)	(958)	(446)	(631)	(1,127)	(446)
Net (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(462)	(958)	(446)	(631)	(1,127)	(446)
Net (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(462)	(958)	(446)	(631)	(1,127)	(446)
Total Comprehensive Income for the period (Comprising (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(463)	(961)	(449)	(652)	(1,176)	(399)
Paid up Equity Share Capital (Face Value Rs 10 each)	745	745	745	745	745	745
Earnings per share Basic and Diluted in Rs. (of Rs. 10/- each)	(6.20)	(12.85)	(5.98)	(8.73)	(15.73)	(5.31)

- Notes :
- The above is an extract of the detailed format of unaudited standalone and consolidated financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly Financial Results are available on the Stock Exchange website - [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and the Company's website - [www.dai-ichikarkaria.com](http://www.dai-ichikarkaria.com).
  - The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 29 October 2021. The figures for the quarter and half year ended 30 September 2021 have been subjected to limited review by the statutory auditors. The auditors have expressed a unmodified opinion on the limited review report for the quarter and half year ended 30 September 2021.
  - The Company's management, pursuant to Ind AS 108 - Operating Segments has concluded that the Company has only one reportable segment which is Specialty Chemicals. Accordingly, no separate disclosures of segment information have been made.
  - Pursuant to a fire incident on 22 November 2020 at Dahanu factory situated at Plot no. D-2/20, GIDC, Tal. Vagra, Dist. Bhavnagar - 392130, Gujarat, certain property, plant and equipment and inventory were damaged. It also disrupted the production process and impacted the financial performance of the Company for the year ended 31 March 2021. As a result of the incident, the Company had recognised a loss of Rs. 4,326 lakhs (Rs. 4,326 lakhs towards property plant and equipment, Rs. 581 lakhs towards inventories and Rs. 25 lakhs towards other expenses) as an exceptional item in the standalone financial results. The Company's assets and inventories are covered under an insurance policy and a claim has been lodged with the Insurance company for the losses suffered. The Company's claim is under survey and the same would be accounted for when the claim is approved by the Insurance Company.
  - The Company sold its Land Parcel situated at 106th Milestone, Mumbai-Pune Road, P.O. Kasarwadi, Pune - 411034 to Gera Developments Private Ltd., Pune for a consideration of Rs. 15,350 lakhs via the land sale conveyance deed executed on 5 March 2021. The Company received the sale consideration and recognised a gain of Rs. 13,147 lakhs (net of costs incurred in obtaining clearances from various departments and towards consultant fees for selling the land aggregating to Rs. 1,750 lakhs) as an exceptional item in the standalone financial results.
  - The Code on Social Security, 2020 (Code) relating to employee benefits during employment and post-employment benefits received Presidential assent in September 2020. The Code has been published in the Gazette of India. However, the date on which the Code will come into effect has not been notified. The Company will assess the impact of the Code when it comes into effect and will record any related impact in the period the Code becomes effective.
  - The Company has considered the impact of Covid-19 pandemic on its business operations and financial results based on its review of current indicators of future economic conditions. However, the impact assessment of this pandemic is a continuing process given the uncertainties associated with its nature and duration, and accordingly, the Company will continue to monitor any material changes to future economic conditions.
  - Figures are rounded off to the nearest lakh.

Place : Mumbai  
 Dated : 29 October 2021

For and on behalf of the Board  
 Sd/-  
 Ms. S. F. Vakil  
 Chairperson and Managing Director

